

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तके पडताळणीस तसेच प्राधिकारपत्र निर्गमित करण्यास होणारा विलंब विचारात घेता अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : सेपुप-२०२०/प्र.क्र.९/सेवा-७

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १२ मे, २०२०.

शासन परिपत्रक

वेतन पडताळणी पथकाकडे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी प्राप्त होत असतात. महालेखापाल यांनी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सादर होणारी सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे ही वेतन पडताळणी पथकाकडून वेतन पडताळणी केल्याशिवाय स्वीकारण्यात येणार नाहीत असे निर्देश दिलेले आहेत. तथापि, वेतन पडताळणी पथकाकडे नियमित सेवानिवृत्ती प्रकरणांबरोबरच दि.१.१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतननिश्चितीची पडताळणी करण्यासाठी प्राप्त होत आहेत. त्यामुळे वेतन पडताळणी पथकांचा कार्यभार वाढला असून सेवापुस्तके निकाली काढण्यास विलंब होत आहे.

२. कोविड-१९ संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती मर्यादित करण्यात आली आहे. परिणामी वेतन पडताळणी आणि महालेखापाल यांच्याकडून निवृत्तिवेतन प्राधिकारपत्राचे निर्गमन इत्यादी बाबींस विलंब होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवृत्तिवेतन प्रकरणे अंतिम होण्यास नजीकच्या काही कालावधीत आणखी विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३. या सर्व बाबींचा विचार करता, ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तिवेतन प्रकरणे अंतिम होण्यास कोणत्याही कारणास्तव विलंब लागणार आहे, अशा प्रकरणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय होऊ नये याकरिता संबंधित कार्यालयप्रमुखांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी-

“महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील नियम १२६ नुसार कार्यालय प्रमुखांना सहा महिने इतक्या कालावधीकरिता तात्पुरते निवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे अशा सर्व प्रकरणी संबंधित कार्यालय प्रमुखांनी तात्पुरते निवृत्तिवेतन / उपदान तातडीने मंजूर करावे. सध्याची आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात येऊन शासकीय कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर अशी निवृत्तिवेतन प्रकरणे सेवा पुस्तकांची पडताळणी करून यथावकाश अंतिम करण्यात यावीत.”

४. सर्व संबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी वरील सूचनांप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२००५१२१५५०३६०४०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(इंद्रजित गोरे)
शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २) सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य.
- ३) मा.राज्यपालांचे सचिव.
- ४) मा.मुख्यमंत्र्यांचे सचिव.
- ५) मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव.
- ६) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव.
- ७) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग.
- ८) मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
- ९) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
- १०) प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- ११) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- १२) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- १३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- १४) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- १५) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- १६) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- १७) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- १८) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, मुंबई
- १९) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २०) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.
- २१) सर्व विभागीय आयुक्त.
- २२) सर्व जिल्हाधिकारी.
- २३) सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- २४) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- २५) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई.
- २६) सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर.
- २७) संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.
- २८) सह संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.
- २९) वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- ३०) निवड नस्ती.